

Date: 12.11.2024

To,
The Listing Compliance **BSE Ltd.**Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400001

Scrip Code: 531996

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the quarter & Half Year ended September 30, 2024.

The Board of Directors at its Meeting held on November 11, 2024 has, inter alia, approved the Unaudited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter & Half Year ended September 30, 2024.

As per Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said financial results were published in "Active Times" and "Mumbai Lakshdeep" on November 12, 2024.

Request you to take the same on record.

Thanking you.

Yours faithfully

For, ODYSSEY CORPORATION LIMITED

MR. HITEN MEHTA
WHOLE TIME DIRECTOR

DIN: 01875252

Stement

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of public at large that our client being **Mrs. Madhavi Sandip** Banerjee, is intending to purchase and acquire 100% ownership, share, rights, title and interest in a residential premises being a Flat having its details as Flat No. 903, 9th Floor, A Wing, Building No. 5, admeasuring 1519.34 Sq. Feet Built Up Area i.e. equivalent to 141.20 Sq. Meters Built Up Area (1320 Sq. Ft. Carpe Area i.e. 122.67 Sq. Meters Carpet Area) situated at Raheja Exotica Sorento C.H.S. Ltd.
Off. Village Erangal, Malad Madh Road, Malad West, Mumbai 400061 (said Flat) along with 5 fully paid up shares of Rs. 100/- each bearing distinctive nos. 0281 to 0285 unde Share Certificate No. 57 (said Shares) and along with One Stack Car Parking Space vide Parking No. B1-56/57 (said Parking) from the seller/owner/member being Mrs. Mary Kotharay.

Whereas originally Mr. Avinash Vishnu Kotharay and Mrs. Mary Kotharay had jointly i.e. 50% each acquired and purchased the said flat from Raheja Universal (Pvt) Limited. vide Agreement for Sale dated 26th Day o September, 2013, bearing Registration No BRL-3-5580-2013. And Whereas one of the joint owner being Mr. Avinash Vishnu Kotharay died at Dubai on 29/01/2022 leaving behind him Mrs. Mary Kotharay (wife), as hi only surviving legal heir and legal representative. And whereas after the death of the said joint owner being Mr. Avinash Vishnu Kotharay the above said sole legal heir being Mrs. Mary Kotharay had inherited and succeeded to the 50% undivided shares rights, title and interest of the said deceased joint owner in the said Flat, said Shares and said Parking as per the Succession Act and Law governed by them. And whereas after the death of the joint owner being Mr. Avinash Vishnu Kotharay the said Seller herein being Mrs. Mary Kotharay being the sole legal hei of the deceased joint owner became the 100% owner of the said Flat, said Parking and became the sole member of the society towards the said Flat. And whereas now o client is intending to purchase the said Fla from the seller/owner/ member being Mrs Mary Kotharay by executing and registering a Sale Document towards the said Flat.

If any person/persons have any kind of claim interest of whatsoever nature by way of any dispute, legal charges, attachment, lien, claim lispendence, Sale, Mortgage, Lease, heir ship demands of whatsoever nature prejudicial to the interest of the seller/owner in respect of the above said Flat and/or who have already filed any suit, claim, dispute, petition, appeal of other like proceedings or obtained any decree award or other order concerning the subject matter of the said flat or who intend to file any such proceedings as described above fo enforcing their rights in the said flat should make the same known to the undersigned in writing with documentary proof and evidences thereof within a period of Fifteen (15) days from the date of publication hereof, failing which our clients will presume that no advers claims or objections concerning the said flat exist and if they do exist then the same will be considered as duly waived, null and void and in uch event our client will proceed to compl the transaction of sale as envisaged by the owner/seller and our client being the intending purchaser and further the exclusive shares rights, title, interest, etc., with respect to the said abovementioned Flat, Shares and Parking shall be effectively acquired by our said client without any reference to such claim/s and objections.

Dated - This 12th Day of November, 2024.

Issued by: Harsh S. Trivedi Law Firm Vikas Premises, Opp. Andheri East Railwa Station, Andheri (East), Mumbai- 400069

PUBLIC NOTICE Take notice by our society members

1) MRS. CHANDRIKA CHANDRAKUMAR RUPAREL 2 MRS. ARCHANA ALANKAF TAISHETE 3) MRS. KAVITA GAURAV KOTHARI have instructed us to invite objection in respect of FLAT No. G3 (B002-2) ON THE GROUND FLOOR IN THE BUILDING VALLABH VIHAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at M.G. ROAD GHATKOPER (EAST), MUMBAIflat") In Short. LATE MR. CHANDRAKUMAR SUNDERDAS RUPAREL was originally a sole member of Vallabh Vihar Co-Operative Housing Society Ltd. situated at M.G. Road, Ghatkoper (East), Mumbai-400077, who died on 27-04-2021 and left behind only Three Legal Heirs including 1) MRS. CHANDRIKA CHANDRAKUMAR RUPAREL (Wife) 2) MRS. ARCHANA ALANKAR TAISHETE (Daughter) 3) MRS. KAVITA GAURAV KOTHAR (Daughter) & 1) MRS. ARCHANA ALANKAR TAISHETE (Daughter) 2 MRS. KAVITA GAURAV KOTHAR (Daughter) have applied for the joint membership to the said Vallable Vihar Co-Operative Housing Society Ltd. situated at M.G. Road Ghatkoper (East), Mumbai-400077 for transfer of the aforesaid flat in their joint names and the Other Legal Heir including MRS. CHANDRIKA CHANDRAKUMAR RUPAREL (Wife) have consented for the same. Any person or persons having any objection for grant of membership or having any claim right, title or interest or any part there of either by way of inheritances, heirship or mortgage, lease, leave and license, sale or lien, charge, trust, easement, license, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within 15 Days along with the supporting documents to the undersigned at G1(B001) Vallabh Vihar Co-Operative Housing Society Ltd. situated at M.G. Road Ghatkoper (East), Mumbai - 400077 within Fifteen Days (15) from the date of publication here of, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and

DEEPAK BHADRA ULHAS DOSHI Hon. Secretary

abandoned.

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE
This Public Notice is given for my client i.e. M/s. Sukhras Machines Private
Limited stating that Flat No. 403, B – Wing, 4th Floor, Badrinath Tower Cooperative Housing Society Limited, Sanjiv Enclave Lane, Seven Bungalows Andheri – West, Mumbai - 400061, area adm. 1205 sq. ft. (carpet area) upon the and bearing Survey No. 36, Hissa No. 3, CTS No. 1179, Survey No. 36, Hissa No. 1 CTS No. 1185, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 4 & 5, CTS No. 1178 at Village - Versova, Taluka - Andheri, District - Mumbai Suburban belongs to M/s. Sukhras Machines Private Limited on ownership basis vide (1) Sale Deed dated 15/03/2007 (Registration No. BDR-4/1956/2007) between Smt. Ram Rati Singh and Shri Rattan Singh as Transferor / Vendor and M/s Sukhras Machines Private Limited as Purchaser / Transferee, (2) Agreement fo Sale dated 28/05/2005 (Registration No. BDR-2/5163/2005 dated 31/05/2005 between M/s. Kopotra Builders as Promoter and Smt. Ram Rati Singh and Shr Rattan Singh as Purchasers. My client also hold Share Certificate No. 004 dated 15/07/2008 issued by **Badrinath Tower Co-operative Housing Society Limited** in respect of flat hereof.

My clients state that they are making this publication because they lost the original Agreement for Sale dated 28/05/2005 and said my client has also filed Complaint of loss vide Lost Report No.: 135803-2024 at Charkop Police Station for Original Agreement for Sale dated 28/05/2005 and in spite of due efforts, said Origina Agreement for Sale dated 28/05/2005 is not found. My client state that there is no litigation and they are enjoying peaceful possession of the flat herein and they are sole and exclusive owner in respect of the flat hereof. Therefore, any person(s) found the original Agreement for Sale dated 28/05/2005 and having any claim right, title, interest, objection and/or dispute in respect of flat or part hereof then same known in writing to concerned Attorney at address stated hereinbelow within a period of 7 days from the date of publication hereof and failing which, no claim shall be entertained and original Agreement for Sale dated 28/05/2005 shall be

> Adv. Ronak Kothar F/075, Express Zone, A-Wing, 1st Floo Western Express Highway, Opp: Oberoi Mall Goregaon (E), Mumbai – 400063. Mobile: + (91) 7021588381

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that Mr. Nemichand Nishad resident of Tembhode, Palghar, Taluka and District Palghar – 401404 is the present owner of all that piece and parcel of flat bearing **Flat No**. A.10, Shivdarshan Residency, Mouje Tembhode, Taluka and District Palghar - 401404, with a total area of 260.00 sq. ft., situated in Survey No. 457, Plot No. 42. The said owner has lost/misplaced the original sale registered agreement bearing No. PLR- 4838/2008 and INDEX II document No. PLR-566/2010, registered before the Sub-Registrar, Palghar. A complaint regarding the missing document has been lodged with Satpati Police Station on 5th November 2024, and the complaint has been registered under No. 0193/2024.

All persons are hereby informed not to deal with or carry out any transaction with anyone on the basis of the said missing document. If the said missing document is found, or if anyone has any objections in respect of the above-mentioned flat, kindly contact the undersigned.

Date: 11/11/2024 Office: Galla No. 2, First Floor, Manor-Mahim Highway Road, Khanpada, Taluka & District Palghar – 401404. Mobile: 9273659549

Place: Mumba

Date :12.11.2024

SD/-(Adv. Santosh Bharat Maurya)

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

The following shares certificates of the Hindustan Unilever Ltd have been reported as lost/misplaced and the holder / Claimant of the said Share Certificates have requested the Company of issue of duplicate Share Certificates.

Notice is hereby given that the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the below mentioned Share Holder / Claimant unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this notice and no claims will be entertained by the Company with respect to the original Share Certificates after the issue of duplicate thereof.

The state of the s								
No.		Shareholder(s) Name Claimant	1 0110 140.			Distinctive Nos.		
		Tulsidas Khushiram Tejnani Claimant - Renuka Kishor	HI I 2963410	5280342	1070	1161026541		
	1	Claimant - Renuka Kishor	TILLEDGO TTO	0200012	Equity	to		
		Bannowanshi			Shares	1161027610		

Any Person who has/have a claim in respect of the said certificates should lodge his/her/their claim with all supporting documents with the Company at its Registered , Corporate Office. If no valid and legitimate claim received within 15 days from the appearance of this notice, the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the person listed above and no further claim would be entertained from any person(S).

Place: Mumbai FOR HINDUSTAN UNILEVER LTD Date: 12.11.2024 **COMPANY SECRETARY**

PUBLIC NOTICE

MANORAMA PANDURANG KADAM, a Member of Chirayu Co-operative Housing Society Ltd., having address at Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai- 400013, and holding Room No. B-204, 2nd Floor, in the building of the society, died on 21.06.2021

other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims /objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society.

The claims/objections, if any, received by the society for, transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society A copy of the registered by-laws of the society is available for inspection by the claim/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 7.00 P.M. to 10.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumba Date: 12.11.2024

For and on behalf of Chirayu Co-operative Housing Society Ltd. Hon, Secretary / Hon, Chairman

Kogta Financial (India) Limited

Kogta Financial (India) Limited

CIN No. U67120R.11996PL.C011406, Corporate Office: S-1 Gopalbari, Near

Tel.: +91 141 6767067, Registered Office: Kogta House, Azad Mohalla, Bijainagar – 305624,
Rajasthan, India | Email: info@kogta.in | www.kogta.in

APPENDIX IV [See Rule 8(1)] POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Kogta Financial (India Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of Powers conferred unde Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 21.08.2024 calling upon the Borrowers/Guarantor/Mortgagor MR. VISHAL GHANSHYAM DUCHE S/O GHANSHYAM BHAGWAN DUCHE (Applicant/Mortgagor) HOTEL AJENKYA TARA THROUGH VISHAL GHANSHAYM DUCHE, MRS. RESHMA VISHAL DUCHE W/O VISHAL DUCHE (Co-Applicant), GANPAT SOPAN KARALE D/O SOPAN GANPATRAO KARALE (Guarantor), AKSHADA HOTEL AND MESS GANPAT SOAPAN KARALE Loan Account No. 0000084696 to repay the amount mentioned in the notice being RS. 28,64,726/- (Rupees Twenty-Eight Lakh Sixty-Four Thousand Seven Hundred Twenty-Six Only) as on 21/08/2024 payable with further interest and other legal charges until payment in full within 60 days from the date of notice/date of receipt of the said Six Only) as on 21/08/2024 payable with further interest and other legal charges until payment in full within 60 days from the date of notice/date of receipt of the said notice. The borrower/ mortgagor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/ mortgagor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this **08th of NOV. of the year 2024.** The borrower's attention is invited to reveice of subsection (8) of section 13 of the Act, in respect of the available. provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to provisions of sub-section (3) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower/ mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Kogta Financial (India) Limited for an amount of being RS.28,64,726/- (Rupees Twenty-Eight Lakh Sixty-Four Thousand Seven Hundred Twenty-Six Only) as on 21/08/2024 payable with further interest and other legal charges payable with further interest and other legal charges and interest & expenses thereon until full payment

Description of Immovable Property

ALL THAT PIECE AND PARCEL OF PROPERTY BEING GAT NO 186/9/2 ADMEASURING AREA 2500 SQ. MTR. OUT OF WHICH COMMERCIAL BUILT UP AREA 502.69 SQ. MTR., SITUATED AT, VILLAGE KATEWADI, TAL- JAMKHED, DIST-AHMEDNAGAR 413205, WITHIN THE REGISTRATION DISTRICT AHMEDNAGAR, REGISTRATION — SUB DISTRICT TALUKA JAMKHED AND JURISDICTION OF SUB REGISTRAR JAMKHED. MORTGAGED PROPERTY BOUNDED AS UNDER: -East – PART OF GAT NO. 186 10 & PROPERTY OF PRAMOD GORE, West – PROPERTY OF BALU BAHIR, North – PROPERTY OF MAHADEV BAHIR, South – JAMKHED KHARDA ROAD.

Authorised Officer,

Date: 08-11-24, Place: Jamkhed, Ahmednagar Kogta Financial (India) Limited

APPENDIX - IV [Rule 8(1)] DCB BANK POSSESSION NOTICE (Immovable Property)

The undersigned being the authorized officer of the DCB Bank Ltd., unde the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcemen of Security Interest (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice on below mentioned dates calling upon the borrowers (Borrower's and Co-Borrower's and Guarantors) to repay the amount mentioned in the notice as detailed below in tabular form with further interest thereon from within 60 days from the date of receipt of the said notice The borrower and Co-Borrower and Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower. Co-Borrower and the public lin general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Rules 2002 on the possession dates mentioned in the table.

The Borrowers, Co-Borrowers and Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties (Description of the immovable Property) and any dealings with the properties will be subject to the charge of the DCB Bank Ltd., for respective amount as mentioned here below. The Borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets

to of the det, in respect of time dvallable, to redeem the secured assets.									
(1)	Physical Possession Dated- 8th November 2024								
Demand Notice Dated.									
Name of Borrower(S) and (Co-borrower(S)	Mr. Viral Jagdish Pethani Mrs Bhavna Jagdish Pethani Mrs V J Pethani & Co through its proprietor Mr. Viral Jagdish Pethani								
Loan account no.	DRMHANE00425181								
Total Outstanding Amount.	Rs.12,26,764.96/- (Rupees Twelve Lakh Twenty Six Thousand Seven Hundred Sixty Four and Pais Ninety Six Only) as on 12/06/2023 with further interest thereon till payment/realization.								
Description Of the Immovable Property	All that piece and parcel of Flat No. 304 havin								

Mtrs) on the 3rd Floor, in the building as "BALAJI KRUPA" lying being and situated Milkt No.111, 999 admeasuring 350 Sq. Mtrs, lying being and situated at VillageSonarpada, Dombivali (E), Tal-Kalyan, Dist-Thane- 421201, within the limits of Sonarpada, Grampanchayat, & within the limits of Registration District Thane and Sub-District Kalyan Thane and Sub-Registration Districts Kalyan Building Ground+ upper 3 floors with Lift/without lift.(The Secured Assets

AUTHORISED OFFICER Date: 12.11.2024 DCB BANK LTD. Place: Kalyan

जाहीर नोटीस

कारण जाहीर नोटीस देण्यात येते की, माझे अशील श्री. पदमशी कल्याणजी गजरा यांनी, मौजे - शिरसाड, तालुका - वसई, जिल्हा - पालघर या स्थळसिमेतील भुमापन क्र. ९७ हिस्सा नं. अ/ १, एकुण क्षेत्र १-२१-०० हे. आर. (१२१०० चौ.मी.), पैकी ०-९९-८७ हे. आर. (१९८७ चौ.मी.), व स.नं. ९७/ब क्षेत्र ०-६७-८० हे. आर. (६७८० चौ.मी.) आदिवासी खातेदार मिळकत, शेतजमीन ही बिनशेती (अकृषीक)-औद्योगिक प्रायोजनार्थ महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरित करणे) नियम, १९७५ अन्वये शासन पुर्वपरवानगी ज्ञापन क्र. आदिवासी जमीन २७अ२४/प्र.क्र.३१०/ज-४अ दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ कायम खरेदी कराराने विकत घेण्याचे निश्चित केले आहे. त्या मिळकतीचे खातेदार पुढील प्रमाणे आहेत. श्री. लक्ष्मण लाडक्या शेलका राहणार - मौजे - शिरसाड, तालुका - वसई, जिल्हा - पालघर.

तरी या नोटीसीने कळविण्यात येते की वर उल्लेख केलेल्या मिळकती संबंधी अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध अथवा लेखी साठेकरार, गहाण खत, पोटगी इजमेंटरी राईट, कुळवहिवाट, विकसन करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा कोणताही बोजा असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत आपली लेखी हरकत आमच्याकडे नोंदवावी. या प्रमाणे मुदतीत हरकत न आल्यास अथवा कोणीही आपला दावा सिद्ध न केल्यास या मिळकती संबंधी कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही अथवा असल्यास त्यांनी तो जाणिव पुर्वक सोडुन दिलेला आहे, असे समजुन माझे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील, मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही हे सर्वास कळावे.

सही/-अँड. प्रियांका आर. सावंत (अँडव्होकेट हायकोर्ट),

शॉप नं.२, प्लॉट नं.५६, आर.एस्.सी.२०, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ E-mail: adv.priyanka611217@gmail.com / Mobile: 8369526096 दिनांक : ११/११/२०२४

जाहीर नोटीस

कारण जाहीर नो टीस देण्यात येते की . माझे अशील श्री . जोधिसंह लालसिंह बल्ला व इतर १ यांनी मौजे - भाताणे, तालुका - वसई, जिल्हा - पालघर या स्थळसिमेतील भुमापन क्र. १३०, क्षेत्रफळ - ७१-३० गुंठे (७१३० चौ.मी), पैकी क्षेत्रफळ - ४५ गुंठे (४५०० चौ.मी) आदिवासी खातेदार मिळकत, शेतजमीन ही बिनशेती (अकृषीक) - औद्योगिक प्रायोजनार्थ महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरित करणे) नियम, १९७५ अन्वये शासन पूर्वपरवानगी ज्ञापन क्र. आदिवासी जमीन २७अ२४/ प्र.क्र.३०६ /ज-४अ दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ कायम खरेदी कराराने विकत घेण्याचे निश्चित केले आहे. त्या मिळकतीचे खातेदार पुढील प्रमाणे आहेत. श्री. मार्वत (मारुती) केशव ठाकरे, रा. मौजे-भाताणे, तालुका-वसई, जिल्हा-पालघर.

तरी या नोटीसीने कळविण्यात येते की वर उल्लेख केलेल्या मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क. हितसंबंध अथवा लेखी साठेकरार. गहाण खत. पोटगी. इजमेंटरी राईट, कुळवहिवाट, विकसन करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा कोणताही बोजा असल्यांस त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत आपली लेखी हरकत आमच्याकडे नोंदवावी. या प्रमाणे मुदतीत हरकत न आल्यास अथवा कोणीही आपला दावा सिद्ध न केल्यास या मिळकती संबंधी कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही अथवा असल्यास त्यांनी तो जाणिव पुर्वक सोडुन दिलेला आहे, असे समजुन माझे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील, मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही हे सर्वास कळावे.

ॲड. प्रियांका आर. सावंत (ॲडव्होकेट हायकोर्ट),

शॉप नं.२, प्लॉट नं.५६, आर.एस्.सी.२०, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ E-mail: adv.priyanka611217@gmail.com / Mobile: 8369526096 स्थळ : वसई, पालघर, महाराष्ट्र दिनांक : ११/११/२०२४

जाहीर नोटीस

कारण जाहीर नोटीस देण्यात येते की, माझे अशील मे. क्वॉलिटी स्टार डेव्हलपर्स तर्फे संचालक श्री. जमालद्दीन हिमायतअली शेख, यांनी मौजे - वालीव, तालुका - वसई, जिल्हा -गालघर या स्थळसिमेतील भुमापन क्र. २७, हिस्सा नं. ३/ब, एकुण क्षेत्र ०-५०-८० हे. आर. (५०८० चौ.मी.), पैकी ०-४०-०० हे. आर. (४००० चौ.मी.), आदिवासी खातेदार मिळकत, शेतजमीन ही बिनशेती (अकृषीक)-रहिवास प्रायोजनार्थ महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरित करणे) नियम, १९७५ अन्वये शासन पुर्वपरवानगी ज्ञापन क्र.-आदिवासी जमीन २७अ२४/प्र.क्र.३०५/ज-४अ दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ कायम खरेदी कराराने विकत घेण्याचे निश्चित केले आहे. त्या मिळकतीचे खातेदार पुढील प्रमाणे आहेत. श्रीम. नंदा प्रकाश दळवी, व इतर राहणार - मौजे- वालीव, तालुका - वसई, जिल्हा - पालघर.

तरी या नोटीसीने कळविण्यात येते की वर उल्लेख केलेल्या मिळकती संबंधी अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क. हितसंबंध अथवा लेखी साठेकरार. गहाण खत. पोटगी. इजमेंटरी राईट, कुळवहिवाट, विकसन करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा कोणताही बोजा असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत आपली लेखी हरकत आमच्याकडे नोंदवावी. या प्रमाणे मुदतीत हरकत न आल्यास अथवा कोणीही आपला दावा सिद्ध न केल्यास या मिळकती संबंधी कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही अंथवा असल्यास त्यांनी तो जाणिव पुर्वक सोडुन दिलेला आहे, असे समजुन माझे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील, मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही तकारीची दखल घेतली जाणार नाही हे सर्वास कळावे.

ॲड. प्रियांका आर. सावंत (ॲडव्होकेट हायकोर्ट),

शॉप नं.२, प्लॉट नं.५६, आर.एस्.सी.२०, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ E-mail: adv.priyanka611217@gmail.com / Mobile: 8369526096

ALNA TRADING AND EXPORTS LIMITED CIN:L51900MH1981PLC025145

Registered Office: Allana House, Allana Road, Colaba, Mumbai-400 001. www.alna.co.in STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

(Rs.in Lakhs except per share data)

		1.10		onare autu,
PARTICULARS	Quarter Ended Sep 30, 2024 Unaudited	Half year ended as on Sep 30, 2024 Unaudited	Quarter Ended Sep 30, 2023 Unaudited	Year ended as on Mar 31, 2024 Audited
Total Income from operations (Net) Net Profit/ (Loss) for the	0.64	0.64	0.96	94.80
Period after tax Other Comprehensive	(1.46)	(2.73)	(0.48)	1.30
Income (After tax) Total Comprehensive Income		-	-	-
for the Period after tax Equity Share Capital Reserves (excluding Revaluation reserves as	(1.46) 20.00	(2.73) 20.00	(0.48) 20.00	1.30 20.00
shown in the Balance sheet of previous year) Earning Per share (Face value of Rs.10/- each)	-	-	-	177.22
(* Not annualised) a) Basic b) Diluted	(0.73)* (0.73)*	(1.37)* (1.37)*	(0.24)* (0.24)*	0.65 0.65

The above results for the quarter and half year ended September 30, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on November 11, 2024. The same was subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company, as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure equirements) Regulations, 2015.

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange under Regulations.)

By Order of the Board For Alna Trading And Exports Ltd

(Anwar Husain Chauhan Place : Mumbai Date : November 11, 2024 DIN: 00322114

MPL PLASTICS LIMITED

(CIN: L25209MH1992PLC066635) Regd.Office: 2 , Ashish Warehouse Corporation, Punjab Foundry Industrial Estate, Near Classic Studio, Mira Bhayander Road, Kashimira, Mira Road (East),

Dist. Thane - 401 104.

Tel.\ Fax: 022- 28455450 • Email: mplho@mplindia.in • Website: www.mplindia.in Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Six

	Months ended 30th September, 2024								
Sr.	Particulars	Quarter Ended	Six Months Ended	Quarter Ended					
No.		30.09.2024	30.09.2024	30.09.2024					
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)					
1	Total Income from Operations	-	1	-					
2	Net Profit / (Loss) for the period	(11)	(19)	(22)					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)								
3	Net Profit / (Loss) for the period before tax	(11)	(19)	(22)					
	(after Exceptional and/or Extraordinary items)								
4	Net Profit / (Loss) for the period after tax	(11)	(19)	(22)					
	(after Exceptional and/or Extraordinary items)								
5	Total Comprehensive Income for the period	(11)	(19)	(22)					
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]								
6	Equity Share Capital	1,250	1,250	1,250					
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per								
	Balance Sheet of previous year			-					
8	Earnings Per Share (of Rs. 10/- Each)								
	(a) Basic	(0.09)	(0.15)	(0.18)					
	(b) Diluted	(0.09)	(0.15)	(0.18)					
Note:									

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website

2. The above results were reviewed by the Statutory Auditors and also by the Audit Committee an have been taken on record and approved by the Board of Directors at its meeting held on 11th November, 2024.

By order of the Board For MPL Plastics Limited

M.B.Vaghani Date: 11th November, 2024

ODYSSEY CORPORATION LIMITED 102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road, Kandivali (West), Mumbai Mumbai City - 400067 CIN:L67190MH1995PLC085403

Email Id:odyssevcl9999@gmail.comTelephone No: 022-26241111

Extract of Consolidated Unaudited Financial Results For the Quarter & Half year ended 30th September 2024 Consolidated (Amount in Lakhs)

Year Ende Six Months Ended | 30.09.2024 | 30.06.2024 | 30.09.2023 | 30.09.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 | 30.09.2023 | 30.09.2023 | 30.09.2023 | 30.09.2023 | 30.09.2023 | 30.09.2023 | 30. **Particulars** Total Income from Operations Exceptional and/or Extraordinary items#) 433.5 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items# Net Profit / (Loss) for the period after tax 306.79 433.56 371.41 237.98 371.41 (after Exceptional and/or Extraordinary items# 306.79 44.80 351.59 433.56 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax and Other Comprehensive Income (after tax)] 674.30 245.36 1.763.63 417.57 1,421.29 Equity Share Capital 1,969.71 1,969.71 1,969.71 1,969.71 1,969.7 1,969.71 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Earnings Per Share (for continuing and discontinued operations) Notes:1 Additional Information on Standalone Financial Results Pursuants to Reg. 47(1)(b) 348.54 205.63 1,145.87 554.17 2,085.81 3,652.72 Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period before tax 44.80 237.98 351.59 433.56 306.79

1) The Above Financial results for the quarter and half year ended 30th September, 2024 have been prepared in accordance

306.28

The Above Financial results for the quarter and half year ended 30th September, 2024 have been prepared in accordance with the applicable indian accounting standard (Ind AS) notified by the Ministry of Affairs.
 The above Financial Results were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors at their respective Meeting held on 11th November,2024.
 the auditors of the company have carried out a "Limited Review" of the financial results for the Quarter and half year ended 30th September, 2024 in terms of Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and have expressed their upproximation of the company in the company in the company that the company is the company in the

unqualified opinion The Company's business activity fall within a singal primary business segment. Previous year's figures are re-grouped, re-classified wherever necessary.

3 Net Profit / (Loss) for the period after tax

ODYSSEY CORPORATION LIMITED Hiten Mehta Date: 11th November 2024 DIN:- 01875252

44.43 238.20 350.71 434.01 366.88

SVC INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 501, OIA House, 470, Cardinal Gracious Road, Andheri (East), Mumbai - 400 099 Tel.no: 022-66755000, Email: svcindustriesltd@gmail.com Website: www.svcindustriesltd.com, CIN: L15100MH1989PLC053232 EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024

IIALI TEAK ENDED 3011	TIALI TEAK ENDED 30TH SEPTEMBER, 2024 (Rs. in Lakins)												
Particular		he Quarter (Un-Audite	ar Ended udited)	Year Ended (Audited)									
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024							
Total Income	84.19	137.38	12.45	221.57	24.81	62.55							
Net Profit / (Loss) for the Period Before Tax	(55.85)	57.00	(57.66)	1.15	(116.68)	(219.35)							
Net Profit / (Loss) for the Period After Tax	(55.85)	57.00	(57.66)	1.15	(116.68)	(219.35)							
Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss)													
for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(55.85)	57.00	(57.66)	1.15	(116.68)	(219.35)							
Other Equity	-	-	-	-	-	10,774.97							
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)		16,186.37	16,186.37	16186.37	16,186.37	16,186.37							
Basic & Diluted Earning Per Share (EPS) (of Rs. 10/- each)	(0.03)	0.04	(0.04)	0.00	(0.07)	(0.14)							
TERS in not appreciated for the guarder and of 20th June 2024, guarder 8 half-uper and of 20th Contamber 2024 and 20th Contamber 2022													

EPS is not annualised for the quarter ended 30th June, 2024, quarter & half year ended 30th September, 2024 and 30th September, 2023

) The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under the Regulatio

33 of the of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the financial results for quarter & half year ended on 30th September, 2024 is available on the Company's Website (www.svcindustriesltd.com) and Stock Exchange webs

(www.bseindia.com)

For SVC Industries Limited

Date: 11/11/2024

Published and Printed by Mr. Vijay Pandurang Chandwadkar on behalf of M. S. Media & Publications Private Limited. Printed at print Somani Printing Press - Gala No 3 & 4, Amin Industrial Estate, Sonawala Cross Raod no 2, Near Jawahar Nagar Fatak Bridge, Goregaon East. Mumbai 400063. and Published at A-502, Plot 239, RDP 6, A Wing, Kesar Plaza, near Charkop Market, Kandivali (W.), Mumbai-400 067. Legal Advisor: Adv. Bhanudas Jagtap And MKS Legal Associates, Tel.: 022-20891276, 022-46007644/7718872559, 09833891888, 9833852111. Fax: 022-28682744 RNI No. MAHENG/2015/63060. e-mail: mumbai.lakshadeep@gmail.com, activetimesnews@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com. Editor - D. N. Shinde Email Id:odysseycl9999@gmail.comTelephone No: 022-26241111

		Consolidated (Amount in Lakhs)									
SL		Q	uarter Ended		Six Month	Year Ended					
No.	Particulars	30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited				
1	Total Income from Operations	348.54	205.63	1,145.87	554.17	2,085.81	3,652.72				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	306.79	44.80	237.98	351.59	433.56	371.41				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	306.79	44.80	237.98	351.59	433.56	371.41				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	306.79	44.80	237.98	351.59	433.56	371.41				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,089.13	674.30	245.36	1,763.63	417.57	1,421.29				
6	Equity Share Capital	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.						7,046.41				
8	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) -										
	1. Basic:	0.78	0.11	0.60	0.89	1.10	0.93				
	2. Diluted:	0.78	0.11	0.60	0.89	1.10	0.93				
	Notes:1 Additional Information on Stan	dalone Fin	ancial Res	ults Pursu	ants to Re	g. 47(1)(b)					
1	Total Income from Operations	348.54	205.63	1,145.87	554.17	2,085.81	3,652.72				
2	Net Profit / (Loss) for the period before tax	306.79	44.80	237.98	351.59	433.56	371.41				
3	Net Profit / (Loss) for the period after tax	306.28	44.43	238.20	350.71	434.01	366.88				

1) The Above Financial results for the quarter and half year ended 30th September, 2024 have been prepared in accordance with the applicable indian accounting standard (Ind AS) notified by the Ministry of Affairs.
2) The above Financial Results were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors at their respective Meeting held on 11th November,2024.

ureal respective meeting nero on 11th November(ZUZ4.)
3) the auditors of the company have carried out a "Limited Review" of the financial results for the Quarter and half year ended 30th September, 2024 in terms of Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and have expressed their inqualified opinion

The Company's business activity fall within a singal primary business segment
 Previous year's figures are re-grouped, re-classified wherever necessary.

Place: Mumba

Date: 11th November 2024

दस्तावेज हरवले

माझा मुलगा यश राजेश जाधव याँच्याकडून त्याचे १०वी

चे गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्र हरवले आहे

सदर दस्तावेज २५ ऑक्टोबर, २०२४ रोजी हरक

आणि आम्ही शोध घेऊनही अद्यापी सापडलेले नाहीत

जर कोणासही सापडल्यास कृपया माझ्याकः

९८२०८७४३२८ वर संपर्ककरावार्किव

कृपया नींद: सदर दस्तावेजाचा गैरवापर केल्यास सत्त

rajeshj.vrs@gmail.com वर कळवावे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share certificate No.17

bearing distinctive numbers 81 to 85 (both

inclusive) issued against flat no. 64, BANDRA

(H.I.G.) SONA CHSL, Bldg. no. 07. K.C.Marg Bandra Reclamation, Bandra-(W) 400 050 held i

name of Late Mrs. Jayshree B. Shah and Late Mrs

Joytsna P. Shah has lost or misplaced. The

nominee has applied for issuance of duplicate

Share Certificate. Any person having claim and/or

objection to the issue of the same may intimate the

For, BANDRA (H.I.G.) SONA CO-OF

BANDRA (H LG) SONA CHSL BLDG NO 07

K. C. MARG, BANDRA RECLAMATION

HOUSING SOCIETY LTD

Mob. No. 099201 3650

BANDRA-(W)-400050

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की. माझे अशिल १) में साई स्वामी रियलटर्स एल एल पी.२)श्री

अनिल रामचंद्र गुप्ता आणि ३)श्री. हेमंत अनंत पाटील यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची गाव मौजे : आचीळे

ालुका :वसई, जिल्हा : पालघर येथे "परिशिष्ट" मध्ये नमुद केलेल्या जिमन मिळकती आहेत . सदर जिम

मिळकतीत बांचकाम करण्याची परवानगी मिळविणेकरीता माह्या अशिलांनी वसई -विरार शहर माहानगरपालिक

यांचे कार्यालयात अर्ज केलेला आहे. सदर मिळकतीबाबत कोणत्याही व्यक्ती, संस्था वा अन्य कोणाचार्ह

कोणत्याही प्रकारचा हक्क, हरकत किंवा हितसंबंध असल्यास अगर कोणत्याही प्रकारची तक्रार वा हरकत

असल्यास त्यांनी नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत योग्य त्या कागदपत्रांसह व लेखी पुराव्यानिशी

पत्ता :- रिलायबल प्रेस्टीज , पहिला मजला , आय डी बी आय. बॅकेच्या वस्ती , आचोळे रोड , नालासोपारा

(पूर्व),ता. वसई,जि. पालघर -४०१ २०९ या पत्यावर कळवावे. अन्यथा कोणाची कोणत्याही प्रकारची तक्रार

वा हरकत नाही असे गुहित धरुन पढ़ील कारवाई केली जाईल आणि नंतर आलेल्या तकार वा हरकतीची

गांव मौजे - आचोळे, तालुका वसई, जिल्हा पालघर आणि दुय्यम निबंधक वसई यांच्या अधिकारक्षेत्राती

क्षेत्र हे.आर.

योखाः ३-७०-०

एकुण १७-३२-०

एकुण ०-८३-७

यापैकी २-९२-०

१३-६२-०

0-63-0

38-23-0

फॉर्म क्र. URC -2

कायदा कलम 21 च्या भाग । अंतर्गत नोंदणीसाठी नोटीस जाहीर करणारी जाहिरात

किंपनी कायदा, 2013 च्या कलम 374(बी) आणि कंपनी (नोंदणीसाठी अधिकत)

नियम २०१४ च्या नियम ४(१) अन्तये।

1. येथे सुचित केले जात आहे की कंपनी कायदा, 2013 च्या कलम 366 च्या उपकलम

(2) नुसार, एक अर्ज १५ दिवसांनंतर, परंतु पुढील ३० दिवसांच्या आत, केंद्रीय नोंदणी

केंद्र (CRC), भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्था (IICA), प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ५, IMT

मानेसर, जिल्हा गुडगाव (हरियाणा), पिन कोड: १२२०५० येथे नोंदणीसाठी दाखल

करण्याचा प्रस्ताव आहे. हा अर्ज "KRISH PHARMAPACK" या भागीदारी संस्थेच्या

नोंदणीसाठी आहे, ज्याला कंपनी कायदा, २०१३ च्या भाग । अंतर्गत शेअर्सदारे

"औषधांच्या पॅकिंगसाठी अल्युमिनियम फॉईल, काच, प्लास्टिक, रबर, कागद, कार्डबोर्ड आणि धातू इत्यादी विविध आकार आणि आकारात प्राथमिक पॅकिंग,

द्वितीयक पॅकिंग आणि तृतीयक पॅकिंगमध्ये सर्व प्रकारच्या औषधांच्या पॅकिंगचे उत्पादन, डिझाइन, मूल्यांकन, सुधारणा, प्रचार, सुलभता, उत्पादन संरक्षण, प्रक्रिया,

जॉब वर्क, मार्केटिंग, होलसेल ट्रेड, आयात, निर्यात, डीलर्स, व्यापारी इ. व्यवसाय करणे. तसेच, पॅकिंग सामग्रीवर सरकारी मानकांनुसार माहिती मुद्रित करण्याचा व्यवसाय करणे. तसेच, सरकारदारे वेळोवेळी दिलेल्या संरचनेनसार टेम्पर रेसिस्टंट पॅकिंग प्रदान करणे आणि भारतात किंवा परदेशात सर्व प्रकाराच्या औषधांच्या

मर्यादित कंपनी म्हणून नोंदणीकृत करण्यात येईल. 2. कंपनीच्या मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:-

पॅकिंग व्यवसायाचे इतर संबंधित कार्ये."

THANE-401202, महाराष्ट, भारत,

Hon. Secretar

Society's Hon. Secretary within 15 days thereof

कोणतीही दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी

ৰ/१

ब/२

बालील वर्णनांची जमीन मिळकत

अन्. नं. सर्व्हे नं. हिस्सा नं.

४६

४६

४७

४६ ब/पैको/

४६ ब/पैकी/३

कारवाई केली जाईल.

ठिकाण: मुंबई दिनांकः १२.११.२०२४

Date : 12.11.2024

ODYSSEY CORPORATION LIMITED

Hiten Mehta Whole Time Director DIN:- 01875252

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that m client Mr. Dharmendra Ramsevak Saroj i awful Owner Flat No 907, F Wing, Taty Tope Nagar, Goregaon West, Mumbai 400104 admeasuring 269 Square Feet Carpet Area CTS No.862, Village Pahadi, P Ward, Taluka Borivali hereinafter referred as "Said Flat That Mr. Dharmendra Ramsevak Saroj ha ost/misplaced below document and for tha odged online complaint on 9/11/2024 with Soregaon Police station having Lost Report No. 135006-2024

a) Share Certificate letter No. 28 for fully paid up five shares of Rs. 50 Each Bearing Distinctive No. 386 TO 390 (both inclusive ssued by, Tatya Tope Co-Operative Housing Society Limited.

As per the above fact any person/s claiming any interest in the aforesaid Flat or any nai hereof by way of Tenancy, Sale, Exchange Gift, Mortgage, Charge, Trust, Inheritance Possession, Lease, Lien, or otherwise or or the basis of being in the possession of the aforesaid original documents howsoever ereby require to make the same known the undersigned together with substantiating documents to the undersigned at SAMIF SURVE, ADVOCATE, Shop No. G-12 Building No. 1, A Wing, Shankar wadi SRA Chs Ltd, Shankar wadi, Jogeshwari (East) Mumbai No 400060 in writing within 07 days from the date hereof failing which the claim if any shall be considered as waived.

SAMIR SURVE Date: 12/11/2024 ADVOCATE

कब्जेदाराचे नाव

मे. साई स्वामी रियलटर्स

में साई स्वामी रियलटर्स

मे. साई स्वामी रियलटर

मे. साई स्वामी रियलटर्स

१) श्री. अनिल रामचंद्र गुप्ता

सही/

ॲड. गौरव प्रकाश पै

२) श्री. हेमंत अनंत पाटील

पल पल पी

पल पल पी

एल.एल.पो

एल.एल.पी

६.३७

गेराड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ८६/८७, ॲटलान्टा नरीमन पॉईंट, मुंबई, महाराष्ट्र. भारत-४०००२१ सीआयएन:यु७०२००एमएच१९९१पीटीसी०६१८०९

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई, महाराष्ट्र यांच्या समक्ष कंपनी कायवा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (x) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे

नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणा गेराड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन:यु७०२००एमएच१९९१पीटीसी०६१८०९) कंपनी कायदा १९५६ अंतर्गत स्थापन कंपनी आणि यांचे नोंवणीकृत कार्यालय: ८६/८७, ॲटलान्टा

नरीमन पॉईंट, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००२१.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४ झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनी नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून तामिळनाड् राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्ड ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठ कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक यांच्याकडे कंपनी कायद २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजित

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्य नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांन त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्य प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूच प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांचे एक्सेस्ट. ५व मजला, १०० मरीन डाईव्ह, मुंबई-४००००२ येथील कार्यालयात पाठवावी, तसेच एक प्रत अर्जदार कंपनील त्यांच्या खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालया पाठवावे

नोंदणीकृत कार्यालय: ८६/८७, ॲटलान्टा नरीम पॉईंट, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००२१.

गेराड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडकरिता सही/ संबीप सिंग सि ठिकाण: मुंबई विनांक: १२.११.२०२४ संचाल

Total Income from operations

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items
Total Comprehensive Income for the period
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.

PUBLIC NOTICE ON AUCTION OF

Client No.of Bal. Outstan-Weight

79

Acc. ding as on 10/11/2024 (grams)

577336.48

1307008.12

1821075.36

24298.8

524054.58

1479842 48

694266.24

1376313.

51027.2

164462.8

152401.9

146573.4

157030.3

363160.8

1979315.24

829936.5

282744.1

404355 64

6293186.4

60949

4333574.5

126

279.5

108.2

295

11.34

40.99

47.05

15.23

32.61

39.53

1288.33

78.56

403.25

242.6

84.59

124.73 42.95 667.31 20.02 28.89

63.74 r

472

PLEDGED GOLD ORNAMENTS

ID

3001074

454848

4851126

7245608

7887345

4887243

4427081 | : KALYAN

1173866

2740856

453637

4720768

4874255 4883657

7080696

7500529

7630046

7721957

BRANCH NAME: VASAI - EAS

will be initiated against the borrower/s for recovery of the balance amounts due to the bank. In

BRANCH NAME : CHEMBUR - MUMBAI

BRANCH NAME : MUMBAI - FORT

BRANCH NAME : MULUND - MUMBAI

BRANCH NAME: VASH

BRANCH NAME

and or Extraordinary Items)

Net Profit / (Loss) for the period before tax
(after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax

other Exceptional and or the period after tax

ther Comprehensive Income (after tax)]

Earnings Per Share (of `1 /- each)
(for continuing and discontinued operations)

6 Equity Share Capital

Place: Mumbai Date: Monday, November 11, 2024

case of diseased borrower, all conditions will be applicable to legal heirs.

Account Name

Nikhita Vasant Bhosle Manjudevi Subhash Jain

Jyoti Sandeep Harugade

Javesh Chatarlal Jair

Praniali Santosh Pawar

hobha Dilip Zanke

Nitesh Padmakar Gawand

Moulla Mohomd Shaikh

M Ganapathy Vijay Chhagan Medkar

Seeta Ramlal Jat

18 Hasan Hussain Patel

P F Francis

Vishal Ramakant Teli

Zeon Paul Fernandes

Sagar Ramdas Dhane

Varsha Mangesh Patil

Praveen Singh

35 Smita Dilip Rane

33 Moinkhan Naimkhan K

Naresh Vishnu Pawa

Suresh Vitthal Shivsharan

Varsha Ravindra Gaikwad Vimal Maruti Sardar

Rupesh Harishchandra Pati

Santosh Sangita Sudhir Kadam Kadam Jyothi Narayan Pillai Ronak Ramesh Jain Pradeep Sanatan Zodge Sachin Sudhakar Khare Amar Hariprasad Bhavsar Nirmal Kumar Jain

| 33 | Moinkhan Ivairinhidar 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1975 | 1

Mayuresh Eknath Shinde

Kulwant Singh Hayer Chandraprabha Akaram Sable

Heera Narayandas Ramwani Vinayak R Bhundere Sarika Saantosh Kad

Bininkumar Shantilal Gandhi

Diluted

डीआयएन:१०३९५०५१

GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED

CIN:L99999MH1981PLC409018
Regd. Office: Office no. 117, First Floor, Hubtown Solaris, NS Phadke Marg, Andheri (E), Mumbai, Maharashtra, 40006

TEL: 022 – 35138614 / 35138615; E-mail: grandmatrading@gmail.com; Website: www.grandmatrading.co.in

Statement of Standalone Unaudited Financial Results For the Quarter and Half Year

Ended on September 30, 2024

PUBLIC NOTICE The deceased, MR. PURSHOTTAM BHIMJ

PATEL, was the sole owner of Shop Nos. 11 an 26A, Patel Shopping Centre Premises Co operative Society Limited, Sainath Road, Mala (West), Mumbai - 400064, being the registered holder of 5 Shares of Rupees 50/- each bearing Distinctive Nos. from 61 to 65 (both inclusive under Share Certificate No. 11 (for Shop No 11 and registered holder of 5 Shares of Rupees 50 each bearing Distinctive Nos. from 166 to 17 (both inclusive) under Share Certificate No. 3 (for Shop No 26A). That, MR. PURSHOTTAN BHIMJI PATEL expired intestate on 08/03/2024 leaving behind him (1) Smt. Narmadabe Purshottam Patel (2) Mr. Mehul Purshotta Patel & (3) Mr. Hitesh Purshottam Patel as hi only legal heirs. That Smt. Narmadabe Purshottam Patel has released her respective 33.33% shares (1/3rd share in the 100% share of Mr. Purshottam Bhimji Patel) in the said Sho Nos 11 and 26A towards (1) Mr. Mehu Purshottam Patel and (2) Mr. Hitesl Purshottam Patel vide Registered Release Deeds dated 24/10/2024. That (1) Mr. Mehu Purshottam Patel and (2) Mr. Hitesh Purshottan Patel, the legal heirs of the deceased member have applied for transfer of the 100% shares the deceased MR PURSHOTTAM BHIM. PATEL, of the said Shop Nos 11 and 26A in the ames jointly and equally (holding 50% share each). The Society hereby invites claims of objection from heir/s or other claimants transfer the 100% shares and interest of the deceased member, MR, PURSHOTTAN BHIMJI PATEL, in the capital/property of the society within a period of 15 days from the date of publication of this notice, with copies of suc document and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of deceased member in th pital/property of the Society, failing which th Society shall be free to deal with the Shares and nterest of the deceased member in the capital/property of the Society in such manner a is provided under the Bye-Laws of the Society.

> For Patel Shopping Centre Premise Co-op. Soc. Ltd

(in ₹ lakhs, except per equity share data

 Quarter Ended
 Half Year Ended

 30.09.2024
 30.09.2023
 30.09.2024

-7.12

-7.12

-7.12

1306.00

Unaudited

15.94

-110.50

-110.50

-110.50

1306.00

Dated this 12th day of November, 2024.

Hon. Secretary/Chairman

Unaudited

-135.38

-135.38

-135.38

1306.00

CHANGE OF NAME

DAWOOD HOLDER OF INDIAN PASSPORT NO. M9958834 HAVING PERMANENT ADRESS AT PO WADWALL TAL-SHRIWARDHAN DIST RAIGAD MAHARASHTRA INDIA PIN 402403 RESIDING IN U. A. E AT PRESENT HERE BY DECLARE THAT HENCEFORTH MY NAME WILL BE READ AS UNDER GIVEN NAME DAWOOD MOHAMED ISHAK DAWOOD AND SURNAME · KHAMKAR

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBA (BANDRA BRANCH)

Obstructionist Notice No. 7 of 2023 In Execution Application No. 48 of 2023 In L.D. Suit No. 24 of 2022 Mr. Sunil Ramchandra Singh. Aged about 49 years, Occ. Business Adult: Hindu Indian inhabitant

Having address at Plot no.147. Chandrakan Chavan chawl, Opp. BMC Market, Kherwadi Sakla Marg, Bandra, Mumbai 400051 Plaintiff

 Mr. Godwin Rufus Hanso,
 Aged about 42 years, Occupation : Service Adult: Hindu Indian Inhabitant Having address at Flat No. 1, Ground floor A-wing, The Shri Murli Govind CHS Ltd. 33 Linking road, near post office plot no 527 Khar (West), Mumbai 400052

....Defendant

2)Mr. Dharmesh A. Soni (Full name not known) Aged about 44 years, Occupation: Busines: Adult: Hindu Indian inhabitant ...Defendant 3) Mr. Dushyant A. Soni (Full name: Not known

brother of Obstructionist No. 1 Aged about 44 years. Occupation: Business Adult: Hindu Indian inhabitant Having address at Flat No. 1 Ground floor, A-wing. The Shri Murli Govind CHS Ltd. 33 Linking road, near post office Plot no 527, Khar (West), Mumbai - 400052.

... Obstructionists The Obstructionists abovenamed,

WHEREAS, the Plaintiff (Ori, Plaintiff) abovenamed has taken out the above Obstructionist Notice No. 7 of 2023 in Execution Application No. 48 of 2023 in L.D. Suit No. 24 of 2022 praying therein that this Hon'ble Court may be pleased to issue notice to the obstructionists and that this Hon'ble Court may be p; eased to pass an order to remove obstructionists from the suit premises and put the plaintiff in possession of the suit premises i.e. Flat No. 1, Ground Floor, A Wing, Plot No. 527, Shri Murli Govind CHS Ltd, 33 Linking Road, Near Post Office, Khar West, Mumbai- 400 052 and for such other and further reliefs. You are hereby informed/warned to appear and file your reply with a list of documents relied upon on or before 19th November. 2024 at 2.45- P.M. and appear before the Court Room No. 37 in person or by a duly authorized Pleader of the Court, duly instructed and able to answer all material questions relating to the application. You are hereby required to take notice that in default of filing the reply or your appearance on the day before mentioned, the Obstructionist Notice w be heard and determined in your absence You may obtain the copy of the said Obstructionist Notice from the Court Room No 37 of this Hon'ble Court.Given the Seal of this Hon'ble Court, this 10th day of October, 2024

Dated: 08/11/2024 SEAL (R. K. Kulkarni) Place: Mumbai.

2681233

4438297

4866773

4806507

4722273 4728195

486967 487017

4359942

7196774

66149.26

125786.

75462

74208.5

32733.5

154195.

694149.

1843005.

178266.7 87415.72

118599

834231.1

77625.8

1637

259007

120271.2 776349.8

41523.

825856.

6597

124085. 454107.

739044.9 187197.

1041116.04

94740.

933239.68 354168.59

Sd/- Authorized Officer, CSB Bank

34.5 13.2 54

181.1 53.1 19.4

102 18.5

154.9 86.5

195

18.4

7.8 10.4

58.64 35.74 181.2

480.59

200.6

192.1 89.1 6.9 37.6

1

महाराष्ट्र शासन अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतिसंग मार्ग, फोर्ट, मुंबई -४०० ००१.

EMAIL ID-addcollmumbai@gmail.com PH. NO-(022) 22890093 जाहिर नोटीस

दिनेशकुमार तुलसीराम अग्रहारी

----- अपिलार्थ सहायक आयुक्त महापालिका एफ/उत्तर विभाग व इतर २ ----- प्रतिवादी 9.अध्यक्ष /सचिव-

मिलन एस.आर.ए सह.गृह.संस्था, रुम नं. डी २४४, चाळ क्र. १२, बिल्डिंग नं. २४ च्या पाठीमागे, पंजाबी कॉलनी, जी.टी.बी.नगर, सायन कोळीवाडा, मुंबई ४०० ०३७

----(प्रतिवादी क.२) २.विकासक-मेसर्स ए.बी.बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स ऑफिस नं. ३२२, द समीट बिजनेस बे,

----- (प्रतिवादी क्र.३) अंधेरी कुर्ला रोड, मुंबई ४०० ०९३. सदर जाहिर नोटीसीदवारे आपणांस सचित करण्यात येते की. अपिलार्थी यांनी महाराष्ट्र झोपडपड़ी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा.अपर तिनुसारिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने नकता घर, शहि मेनलहाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने नकता घर, शहि भगतिसंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००९ येथे झोपडीवर नाव समाविष्ट करणेकामी अपिल अर्ज दाखल केला आहे. आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र.०२व०३ केले आहे. प्रकरणी दि.२२.१०.२०२४ रोजी मा.अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पुढील सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीदवारे अवगत करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी **पुढील सुनावणी दि. १२.११.२०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता** निश्चित केली आहे.

आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ०२ व ०३ असून, सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की , आपण नियोजित **सुनावणी दि. १२.९१.२०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता** मा अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित/हजर राहून आपली बाजू मांडावी. उपरोक्त नमुद केलेल्या दिवशी आपण खत: अथवा आपले प्राधिकत प्रतिनिर्ध उपरिथत न राहित्यास, आपणास काहीही सांगावयाचे नाही, असे ग्रहित धरुन प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, यांची नोंद ध्यावी.

> सहाय्यक महसुल अधिकारी अपर जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर

जाहीर नोटीस

कारण जाहीर नो टीस देण्यात येते की , माझे अशील श्री . जोधिसंह लालिसंह बल्ला व इतर । यांनी मौजे - भाताणे, तालुका - वसई, जिल्हा - पालघर या स्थळसिमेतील भुमापन क्र. १३०, क्षेत्रफळ - ७१-३० गुंठे (७१३० चौ.मी), पैकी क्षेत्रफळ - ४५ गुंठे (४५०० चौ.मी) आदिवासी खातेदार मिळकत, शेतजमीन ही बिनशेती (अकृषीक) - औद्योगिक प्रायोजनार्थ महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरित करणे) नियम, १९७५ अन्वये शासन पुर्वपरवानगी ज्ञापन क्र. आदिवासी जमीन २७अ२४/ प्र.क्र.३०६ /ज-४अ दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ कायम खरेदी कराराने विकत घेण्याचे निश्चित केले आहे. त्या मिळकतीचे खातेदार पढील प्रमाणे आहेत. श्री. मार्वत (मारुती) केशव ठाकरे, रा. मौजे-भाताणे, तालुका-वसई, जिल्हा-पालघर.

तरी या नोटीसीने कळविण्यात येते की वर उल्लेख केलेल्या मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध अथवा लेखी साठेकरार, गहाण खत, पोटगी, इजमेंटरी राईट, कुळवहिवाट, विकसन करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा कोणताही बोजा असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत आपली लेखी हरकत आमच्याकडे नोंदवावी. या प्रमाणे मुदतीत हरकत न आल्यास अथवा कोणीही आपला दावा सिद्ध न केल्यास या मिळकती संबंधी कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही अथवा असल्यास त्यांनी तो जाणिव पुर्वक सोडुन दिलेला आहे, असे समजुन माझे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील, मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही तकारीची दखल घेतली जाणार नाही हे सर्वास कळावे.

सही/-

ॲड. प्रियांका आर. सावंत (ॲडव्होकेट हायकोर्ट),

शॉप नं.२, प्लॉट नं.५६, आर.एस्.सी.२०, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ E-mail: adv.priyanka611217@gmail.com / Mobile: 8369526096 स्थळ : वसई, पालघर, महाराष्ट्र दिनांक : ११/११/२०२४

जाहीर नोटीस

कारण जाहीर नो टीस देण्यात येते की , माझे अशील श्री . पदमशी कल्याणजी गजरा यांनी , मौजे - शिरसाड, तालुका - वसई, जिल्हा - पालघर या स्थळसिमेतील भुमापन क्र. ९७ हिस्सा नं. अ/ १, एकुण क्षेत्र १-२१-०० हे. आर. (१२१०० चौ.मी.), पैकी ०-९९-८७ हे आर. (९९८७ चौ.मी.), व स.नं. ९७/ब क्षेत्र ०-६७-८० हे. आर. (६७८० चौ.मी.) आदिवासी खातेदार मिळकत, शेतजमीन ही बिनशेती (अकृषीक)-औद्योगिक प्रायोजनार्थ महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरित करणे) नियम, १९७५ अन्वये शासन पुर्वपरवानगी ज्ञापन क्र. आदिवासी जमीन २७अ२४/प्र.क्र.३१०/ज-४अ दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ कायम खरेदी कराराने विकत घेण्याचे निश्चित केले आहे. त्या मिळकतीचे खातेदार पुढील प्रमाणे आहेत. श्री. लक्ष्मण लाडक्या शेलका राहणार - मौजे - शिरसाड, तालुका - वसई, जिल्हा - पालघर.

तरी या नोटीसीने कळविण्यात येते की वर उल्लेख केलेल्या मिळकती संबंधी अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क. हितसंबंध अथवा लेखी साठेकरार. गहाण खत. पोटगी. इजमेंटरी राईट, कुळवहिवाट, विकसन करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा कोणताही बोजा असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत आपली लेखी हरकत आमच्याकडे नोंदवावी. या प्रमाणे मुदतीत हरकत न आल्यास अथवा कोणीही आपला दावा सिद्ध न केल्यास या मिळकती संबंधी कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही अथवा असल्यास त्यांनी तो जाणिव पुर्वक सो डुन दिलेला आहे, असे समजुन माझे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील, मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही तकारीची दखल घेतली जाणार नाही हे सर्वास कळावे.

सही/-

ॲड. प्रियांका आर. सावंत (ॲडव्होकेट हायकोर्ट),

शॉप नं.२, प्लॉट नं.५६, आर.एस्.सी.२०, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ E-mail: adv.priyanka611217@gmail.com / Mobile: 8369526096 स्थळ : वसई. पालघर. महाराष्ट दिनांक : ११/११/२०२४

जाहीर नोटीस

कारण जाहीर नोटीस देण्यात येते की. माझे अशील मे. क्वॉलिटी स्टार डेव्हलपर्स तर्फे संचालक श्री. जमालद्दीन हिमायतअली शेख, यांनी मौजे - वालीव, तालुका - वसई, जिल्हा -पालघर या स्थळसिमेतील भुमापन क्र. २७, हिस्सा नं. ३/ब, एकुण क्षेत्र ०-५०-८० हे. आर. (५०८० चौ.मी.), पैकी ०-४०-०० हे. आर. (४००० चौ.मी.), आदिवासी खातेदार मिळकत, शेतजमीन ही बिनशेती (अकृषीक)-रहिवास प्रायोजनार्थ महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरित करणे) नियम, १९७५ अन्वये शासन पूर्वपरवानगी ज्ञापन क्र.-आदिवासी जमीन २७अ२४/प्र.क्र.३०५/ज-४अ दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ कायम खरेदी कराराने विकत घेण्याचे निश्चित केले आहे. त्या मिळकतीचे खातेदार पढील प्रमाणे आहेत. श्रीम. नंदा प्रकाश दळवी , व इतर राहणार - मौजे- वालीव , तालुका - वसई , जिल्हा - पालघर .

तरी या नोटीसीने कळविण्यात येते की वर उल्लेख केलेल्या मिळकती संबंधी अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध अथवा लेखी साठेकरार, गहाण खत, पोटगी, इजमेंटरी राईट, कुळवहिवाट, विकसन करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा कोणताही बोजा असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत आपली लेखी हरकत आमच्याकडे नोंदवावी. या प्रमाणे मुदतीत हरकत न आल्यास अथवा कोणीही आपला दावा सिद्ध न केल्यास या मिळकती संबंधी कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही अथवा असल्यास त्यांनी तो जाणिव पुर्वक सो डुन दिलेला आहे, असे समजुन माझे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील, मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही तकारीची दखल घेतली जाणार नाही हे सर्वास कळावे.

सही/-

ॲड. प्रियांका आर. सावंत (ॲडव्होकेट हायकोर्ट),

शॉप नं.२, प्लॉट नं.५६, आर.एस्.सी.२०, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ E-mail: adv.priyanka611217@gmail.com / Mobile: 8369526096

दिनांक : ११/११/२०२४ स्थळ : वसई. पालघर. महाराष्ट



USHDEV INTERNATIONAL LIMITED Regd. Off.: New Harileela House, 6th Floor, Mint Road, Fort, Mumbai 400 001

: info@ushdev.com Website : www.ushdev.com CIN Number : L40102MH1994PLC078468

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024

	Rs. In Lakh (Except Earnings per Equity Share data)													
Γ		STANDALONE						CONSOLIDATED						
ı	Quarter Ended			Half Year	Ended	Year Ended	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended		
	Sr. No.	Particulars	30.09.2024 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.09.2024 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
	2. 3. 4. 5.	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period before Tax Net Profit / (Loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period Equity Share Capital (Face Value of Rs.1/- per share) Reserves (excluding Revaluation Reserve)	641.18 (72.60) (72.17) (0.14) 3,384.94	367.62 (31.19) (31.19) - 3,384.94	965.02 (247.08) (247.08)) 0.98 3,384.94	1,008.81 (103.78) (103.36) (0.14) 3,384.94	1,442.14 (310.40) (310.40) 0.98 3,384.94	1,671.84 (973.48) (973.48) 2.73 3,384.94	641.18 (72.60) (72.17) (0.14) 3,384.94	367.62 (31.19) (31.19) - 3,384.94	965.02 (247.08) (247.08) 0.98 3,384.94	1,008.81 (103.78) (103.36) (0.14) 3,384.94	1,442.14 (310.40) (310.40) 0.98 3,384.94	1,671.84 (973.77) (973.77) 2.73 3,384.94
		as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per equity share (Face Value of Rs.1/- per share):		(322,482.53)	(321,511.78)	(322,482.53)	(321,511.78)	(322,482.53)	(322,483.06)	(322,483.06)	(321,511.90)	(322,483.06)	(321,511.90)	(322,483.06)
-1	- 1	Basic & Diluted	(0.02)	(0.01)	(0.07)	(0.03)	(0.09)	(0.29)	(0.02)	(0.01)	(0.07)	(0.03)	(0.09)	l '

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly ended Financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and year ended Financial Results are available on the website of BSE limited (www.bseindia.com). The same is also made available on the website of the Company (www.Ushdev.com)

> For Ushdev International Limited Sd/

Radha M Rawat

3. प्रस्तावित कंपनीचा मसुदा मेमोरॅंडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ची प्रती खालील पत्त्यावर तपासली जाऊ शकते: B WING NO 1, 2 & 3, TIRUPATI UDYOG NAGAR IND. ESTATE, SATIVALI ROAD, VASAI, VASAI EAST,

4. सूचित करण्यात येते की, कोणत्याही व्यक्तीस या अर्जावर आक्षेप असल्यास, त्यांनी त्यांच्या आक्षेपाची लेखी सूचना केंद्रीय नोंदणी केंद्र (CRC), भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्था (IICA), प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ५, IMT मानेसर, जिल्हा गुडगाव (हरियाणा), पिन कोड: १२२०५० येथे, या नोटीसच्या प्रकाशनाच्या तारखेसन २१ दिवसांच्या आत, अर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालयात एक प्रत पाठवून, लिहून कळव शकतात

दिनाकः १३ नोव्हेंबर २०२४

अर्जदाराचे नाव KRISH PHARMAPACK PARAS MODI भागीदार

-0.085 -0.104 To above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 3 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 11, 2024.

The aforesaid Un-Audited Financial Results will be uploaded on the Company's website www.grandmatrading.co.in and will also be available on the website of BSE Limited www.bseindia.com

The Company is engaged in only one Segment and as such there are no separate reportable segments as per 'IND AS - 108' Operating Segments.

Frovision for Income tax will be made at the end of the financial year.

Figures for the Previous periods have been regrouped / rearranged, wherever necessary. FOR GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED Whole- Time Director & Chief Financial Office 46 Palani Arsan Devendr

Sujadevi Mariappan Devendra Suvarna Poovalagan Devendr 49 Mariyappan Muttu Devendra The borrower/s in specific and interested bidders, in general, are hereby informed that on account In borrower's in specific and interested bidders, in general, are hereby informed that on account of non-repayment of the Banks due by the borrowers as under despite the payment notice and recall/auction notice issued by the Bank, the gold ornaments pledged with the bank security by the respective borrowers for the loan availed by them will be sold in public auction on "as is where 1sis" and "non-recourse" basis through e-auction portal http://csbgold.auctiontiger.net on 52 November 2024 at 10.30 AM. The auction may be adjourned to any other later date at the discreation of the bank upon publication of the same in the Bank's notice board. The borrowers are hereby further inform that the gold ornaments will be disposed of by private sale if the public auction is not successful and if there is a further balance to be recovered thereafter, legal action will be initiated against the borrowers' for recovery of the balance amounts due to the bank. BRANCH NAME : NAHUF

Manish Kumar Singh BRANCH NAME : ANDHERI WES 55 Sagar Jayram Sakpal BRANCH NAME : MAHIM - WES

Sunita Anthony Dsouza Sharon Dsouza Viju Kesavan Nair BRANCH NAME : BORIVLI - WES Alimuddin Suleman Dhabak Smita Jayantilal Patel Naresh Ramprakash Aadiwal 162192.3 39.5 64 Jinal Karan Hathi

65 Tahamina Dhabak BRANCH NAME : ANDHERI EAST Manu P Mathew Anita Shivaji Yevate Saguna Balu Ghodke 69 Harsharan Kaur BRANCH NAME: NERUL - NAVI MUMBAI

Sayyed Shaikh Narmada Kamalakar Koli 72 | Narmada Natinalana | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 170007007 | 1 Prashant Gurunath Raikar Vijay Shiva Pujari hreyash Bhagawat Bhalerao nant Chandrakant Pawar

Kalpana Rupesh Kadam Jyoti Yogesh Bangar Kavita Shivaji Shelar Dilip Sonva Fulore 83 Sunil Shashikant More BRANCH NAME : VIRAR 84 Ashok Shivaji Kadam 85 Aparna Ajay Sawant

86 Ratan Singh BRANCH NAME : BHAYANDER roop Bidlar

87 Surekha Raiesh Nirmala Ishwarsingh Bidlan Shailesh Prabhaschand Jai Chandni Abhay Verma Ishwarsingh Ramsawroop E Shoaib Abbas Manzoor H Somesh Mangesh Patil

4056277 7399662 **BRANCH NAME** BADLAPUR 94 Rahul Ananta Ghavat BRANCH NAME enakashi Sadanand Agawne Ravi Kumeresan 436572

Maghdoom Jamal Ranjeet Ram Shaikh Mohammed Arfat Mohammed Awais 00 Mariappan Topalan Devendran 01 Vinod Nijlingappa Jamkhandi For more details/account wise information borrowers/interested bidders may contac respective branches and for participating in the auction, please visit/login to the e-auction

old.auctiontiger.net MUMBAI | 12.11.2024

Place: Mumbai,

Date: 11th November, 2024

(Implementing Agency (IMA) Authorised Signatory)